

Date: February 02, 2025

To,

BSE Limited National Stock Exchange of India Limited Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Exchange Plaza, C— 1, Block G, Mumbai – 400 001 Bandra Kurla Complex, Bandra (East), **Scrip Code- 532365** Mumbai — 400051

Sub: Newspaper Publication of the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the guarter and nine months ended on December 31, 2024.

Symbol - DSSL

Dear Sir/Madam,

In pursuance of Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement regarding Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2024, published in Newspapers namely "Financial Express" & "Mumbai Lakshadweep" on February 02, 2025.

Kindly take on record and acknowledge the same.

Thanking You,

Yours Faithfully,

For Dynacons Systems & Solutions Ltd.

Pooja Patwa **Company Secretary and Compliance Officer** Mem. No.- A60986

Encl.: As above

Dynacons Systems & Solutions Limited

CIN NO: L72200MH1995PLC093130 Certified ISO 9001:2015, ISO 20000 - 1:2018, ISO - 27001:2022, CMMI Maturity Level 5

Dalmia



Regd. Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (W), Mumbai - 400056. CIN No: L72200MH1995PLC093130 Web site: www.dynacons.com

STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED **DECEMBER 31, 2024** (Rs in lakhs)

	î î	Standalone				Consolidated							
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended			Nine Months Ended		Year Ended	
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31,12,2024	30.09.2024	31,12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1	Total Income from Operations (net)	31,020.04	30,861.88	22,777.84	94,124.37	74,469.15	1,02,881.84	31,229.56	30,861.88	22,789.71	94,333.89	74,481,11	1,02,884.74
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax; Exceptional and/or Extraordinary items)	2,450.75	2,410.18	1,769.38	7,226.52	5,343.27	7,220.81	2,469.96	2,407,76	1,778.59	7,236.29	5,349.30	7,206.72
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,450.75	2,410.18	1,769.38	7,226.52	5,343.27	7,220.81	2,469.96	2,407,76	1,778.59	7,236.29	5,349.30	7,206.72
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,831.18	1,825.55	1,306.19	5,424.25	3,967.27	5,396.03	1,845.14	1,823.14	1,315.27	5,428.78	3,973,16	5,381.94
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,804.40	1,799.73	1,307.28	5,403.08	3,974.00	5,340.23	1,818.36	1,797.32	1,316.35	5,407.60	3,979.89	5,326.14
6	Equity Share Capital	1,271.31	1,271.31	1,269.31	1,271.31	1,269.31	1,271.31	1,271.31	1,271.31	1,269.31	1,271.31	1,269.31	1,271.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				1,200		14,485.19						14,492.37
8	Earning Per share (Face Value Rs. 10/- each) (not annualised)												
	a) Basic	14.40	14.36	10.29	42.67	31.26	42.51	14.43	14.34	10.36	42.63	31.30	42.41

Note : a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges on January 31, 2025, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website www.dynacons.com and on the Stock Exchange website www.bseindia.com and www.nseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below

31.17

42.47

QR code to view

the DRHP)

14.41

42.63

10.26

14.35

b)The Un-audited Financial results of the Company for the quarter /nine months ended December 31, 2024,have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (IndAS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended.



b) Diluted

For Dynacons Systems & Solutions Ltd. for and on behalf of the Board of Directors

42.58

10.34

14.33

Dharmesh S. Anjaria Executive/Whole-time Director & CFO Din No: 00445009

DALMIA BHARAT REFRACTORIES LIMITED CIN:-L26100TN2006PLC061254

Regd. Office: DALMIAPURAM, P.O.KALLAKUDI-621651, DIST. TIRUCHIRAPALLI, TAMIL NADU Phone:-911123457100, Website: www.dalmiaocl.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (Rs. in crore except per share data) Nine Months Ended S. No. **PARTICULARS Quarter Ended** Year Ended Dec 31, 2024 | Sep 30, 2024 | Dec 31, 2023 Dec 31, 2024 Dec 31, 2023 Mar 31, 2024 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited **Consolidated Financial Results** Income from operations 26.73 20.92 21.08 115.96 71.24 (4.77)Profit/(Loss) before tax- Continued operations (1.55)0.05(0.56)1.79 (2.43)10.86 Exceptional Items 12.09 (1.68)0.80 Net Profit/(Loss) after tax- Continued operations (4.98)67.15 15.40 (0.05)Total comprehensive income for the period (comprising profit for the (189.98)(333.21)(182.13)555.81 period after tax and other comprehensive income)-continuing and (42.32)219.38 discontinued operations) Paid-up equity share capital (Face Value Per Share Rs. 10/-) 44.20 44.20 44.20 44.20 44.20 44.20 2,561.75 Other Equity excluding Revaluation Reserve **Discontinued Operations** Profit before tax from Discontinued Operation 61.88 (0.48)(0.73)Net Profit / (Loss) for the period/ year from Discontinued Operation 46.29 (0.55)47.87 (0.85)(0.36)47.74 Earning Per Share (of Rs. 10/- each)(not Annualised) 15.19 (a) Basic and Diluted- Continuing operations (1.08)(0.35)3.48 0.19 (b) Basic and Diluted- Discontinued operations (0.08)10.83 (0.19)10.80 (0.12)10.47 25.99 (c) Basic and Diluted- Continuing and Discontinued operations (0.47)(0.08)14.31 (1.27)10.66 Standalone Financial Results 9.90 3.33 Income from continued operations 42.56 30.68 22.05 40.80 Profit/(Loss) before tax- Continued and discontinued operations (5.46)61.50 (32.80)(19.18)64.50 47.44

4

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly & nine months financial results are available on the stock exchange's websites, www.msei.in and www.cse-india.com and on the Company's websitewww.dalmiaocl.com.

(5.45)

61.35

(19.17)



Place: New Delhi Dated: February 01, 2025

On behalf of the Board For Dalmia Bharat Refractories Limited Chandra Narain Maheshwari Whole Time Director & CEO

29.24

51.42

DIN: 00125680

29.24

131.38

(32.78)



6th Floor, A-Block, PICUP Bhawan, Vibhuti Khand Gomti Nagar, Lucknow-226 010 (U.P.), 91 522-3129570 & 3117976 E-mail: info@investup.org.in | W: https://invest.up.gov.in/

TENDER NOTICE Invest UP invites e-bids for appointment of Survey Agency for creating Database of Industries and Assessing occupancy status of Allotted plots in

industrial development authorities of Uttar Pradesh Last Date of Bid submission is 11.02.2025 at 15:00 hrs & Technical bid of the same shall be opened on 12.02.2025 at 17:00 hrs. Further details regarding submission of e-bids are available in the RFP document on the e-tender portal at https://etender.up.nic.in and the invest up website at https://invest.up.gov.in Invest UP reserves the right to cancel any or all the e-Bids or annul the


bidding process without assigning any reason thereof. Bid reference: SurveyAgency/IUP/2024-25 Chief Executive Officer, Invest UP

PUBLIC NOTICE

I, Sanjay Bhargay Walimbe & Shraddha Sanjay Walimbe, residing at Sr. no. 339/345, Plot No. 65, Aryavarta, Bhare, Tal- Mulshi Pirangut, Dist. Pune 412115, hereby inform the public that Share Certificate No. 429883, Folio No. 04153146, for 50 shares Distinctive nos. 617311050-617311099 of LARSEN & TUBRO LIMITED (Company) are untraceable.

Any person who finds or comes into possession of the certificate is requested to notify Company at L&T House, N. M. Marg, Ballard Estate, Mumbai, Maharashtra 400001 within 15 days from the date hereof, else the Company will proceed to issue duplicate certificate.

Sanjay Bhargay Walimbe Dated: 02/02/2025



Net Profit/(Loss) after tax- Continued and discontinued operations

PUBLIC ANNOUNCEMENT



WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED

Our Company was incorporated as "Halosaur Bengaluru Private Limited" on May 13, 2016, as a private limited company under the Companies Act 2013, at Bengaluru, Karnataka pursuant to a certificate of incorporation issued by the Central Registration Centre ("CRC"). Subsequently, pursuant to a resolution passed by our Board dated November 29, 2016, and a special resolution passed by our Shareholders dated December 10, 2016, the name of our Company was changed to "WeWork India Management Private Limited", and a fresh certificate of incorporation dated December 23, 2016, was issued by the Registrar of Companies, Karnataka at Bengaluru ("RoC"). Upon the conversion of our Company into a public limited company, pursuant to a resolution passed by our Board. on September 27, 2024, and a special resolution passed by our Shareholders on October 18, 2024, the name of our Company was changed to "WeWork India Management Limited", and a fresh certificate of incorporation dated November 19, 2024, was issued by the Registrar of Companies, Central Processing Centre. For details of changes in the registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters - Changes in the registered office" on page 278 of the Draft Red Herring Prospectus dated January 31, 2025 ("DRHP").

Corporate Identity Number: U74999KA2016PLC093227

Registered and Corporate Office: 6th Floor, Prestige Central 36, Infantry Road, Shivaji Nagar, Bengaluru - 560 001, Karnataka, India Contact Person: Udayan Shukla, Company Secretary and Compliance Officer; E-mail: cswwi@wework.co.in; Tel: +91 88 8456 4500; Website: https://wework.co.in/

OUR PROMOTERS: JITENDRA MOHANDAS VIRWANI, KARAN VIRWANI AND EMBASSY BUILDCON LLP

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO 43,753,952 EQUITY SHARES BEARING FACE VALUE OF ₹ 10 EACH (THE "EQUITY SHARES") OF WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹[•] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹[•] PER EQUITY (THE "OFFER PRICE") AGGREGATING TO ₹[•] MILLION THROUGH AN OFFER FOR SALE (THE "OFFER") OF UP TO 33,458,659 EQUITY SHARES BY THE PROMOTER SELLING SHAREHOLDER AGGREGATING TO ₹[•] MILLION AND UP TO 10,295,293 EQUITY SHARES BY THE INVESTOR SELLING SHAREHOLDER AGGREGATING TO ₹[•] MILLION (COLLECTIVELY, THE "SELLING SHAREHOLDERS",) (THE "OFFER FOR SALE" AND SUCH EQUITY SHARES, THE "OFFERED SHARES").

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [♠] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH, AGGREGATING TO ₹(♠1 MILLION (CONSTITUTING UP TO [♠1]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [●]% AND [●]%, RESPECTIVELY, OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY MAY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. OFFER A DISCOUNT OF ₹1●1 ON THE OFFER PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING IN THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT").

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹10 EACH AND THE OFFER PRICE IS [+] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SHALL BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS ("BRLMS") AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF [.] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITIONS OF [.] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [.] EDITION OF [.] (A WIDELY CIRCULATED KANNADA DAILY NEWSPAPER, KANNADA BEING THE REGIONAL LANGUAGE OF KARNATAKA, WHERE OUR REGISTERED AND CORPORATE OFFICE IS LOCATED) AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS AND SHALL BE MADE AVAILABLE TO STOCK EXCHANGES FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBIICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/Offer Period will be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar unforeseen circumstances, our Company may, in consultation with the Book Running Lead Managers, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of one Working Day, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the Book Running Lead Managers and at the terminals of the other members of the Syndicate and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable.

The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process, in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein at least 75% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company in consultation with the Book Running Lead Managers, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors, on a discretionary basis (the "Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds at or above the price at which Equity Shares are allocated to Anchor Investors. In the event of under-subscription or non-allocation in the Anchor Investor Portion, (excluding the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIB. If at least 75% of the Offer cannot be Allotted to QIBs, then the entire application money will be refunded forthwith. Further, not more than 15% of the Net Offer shall be available for allocation to non-institutional investors ("Non-Institutional Investors" or "NIIs") (the "Non-Institutional Portion") of which one-third of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹200,000 and up to ₹1,000,000 and two-thirds of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹1,000,000 and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Portion may be allocated to Bidders in the other sub-category of Non-Institutional Portion in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. The allocation to each Non-Institutional Investor shall not be less than the minimum application size, subject to availability of Equity Shares in the Non-Institutional Portion and the remaining available Equity Shares, if any, shall be allocated on a proportionate basis in accordance with the conditions specified in this regard in Schedule XIII of the SEBI ICDR Regulations. Further, not more than 10% of the Net Offer shall be available for allocation to retail individual investors ("Retail Individual Investors" or "Rils") (the "Retail Portion") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price (net of Employee Discount, if any, as applicable). All Bidders (other than Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer through the Application Supported by Block Amount ("ASBA") process and shall provide details of their respective bank account (including UPI ID for UPI Bidders (defined hereinafter)) in which the Bid Amount will be blocked by the SCSBs or the Sponsor Bank(s), as the case may be, to the extent of their respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, specific attention is invited to "Offer Procedure" on page 495 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP dated January 31, 2025, with the Securities and Exchange Board of India ("SEBI") and with the Stock Exchanges. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges has been made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges at, www.bseindia.com, on the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. JM Financial Limited. ICICI Securities Limited, Jefferies India Private Limited, Kotak Mahindra Capital Company Limited and 360 ONE WAM Limited at www.jmfl.com, www.jefferies.com, https://investmentbank.kotak.com and www.360.one, respectively. Our Company invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments to SEBI, to the Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company Secretary, Compliance Officer and Head - Legal of our Company and/or the BRLMs in relation to the Offer on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares offered in the Offer have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 40 of the DRHP. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after a Red Herring Prospectus ("RHP") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such RHP as there may be material changes in RHP from DRHP.

The Equity Shares, when offered through the RHP, are proposed to be listed on the Stock Exchanges. For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed by them of our Company, please see the section titled "Capital Structure" on page 111 of the DRHP. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section titled "History and Certain Corporate Matters" on pages 278 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS REGISTRAR TO THE OFFER 360 **E** kotak "
Investment Banking MUFG MUFG Intime *Dicici* Securities Jefferies JM FINANCIAL JM Financial Limited ICICI Securities Limited Jefferies India Private Limited 360 ONE WAM Limited MUFG Intime India Private Limited Kotak Mahindra Capital Company ICICI Venture House 360 One Centre (Formerly Link Intime India Private 7th Floor, Cnergy Level 16, Express Towers, Limited Appasaheb Marathe Marg Appasaheb Marathe Marg Nariman Point, Mumbai - 400 021 27 BKC, 1st Floor, Plot No. C -27 Kamala City, Senapati Bapat Marg Limited) "G" Block, Bandra Kurla Complex Lower Parel, Mumbai - 400 013 Prabhadevi, Mumbai - 400 025 Prabhadevi, Mumbai - 400 025 Maharashtra, India C-101, 1st Floor, 247 Park Tel: + 91 22 4356 6000 Maharashtra, India Maharashtra, India Bandra (East), Mumbai - 400 051 Maharashtra, India. Lal Bahadur Shashtri Marg, Vikhroli West, Tel: +91 22 6630 3030 / 3262 Tel: + 91 22 6807 7100 E-mail: WeWork.IPO@jefferies.com Maharashtra, India Tel: + 91 22 4876 5600 Mumbai 400 083, Maharashtra, India E-mail: wework.ipo@icicisecurities.com Website: www.iefferies.com E-mail: WeWork.IPO@360.One E-mail: WeWork.ipo@jmfl.com Tel: +91 22 4336 0000 Tel: +91 810 811 4949 E-mail: Wework.ipo@kotak.com E-mail: weworkindia.ipo@linkintime.co.in. Website: www.jmfl.com Website: www.icicisecurities.com Investor grievance e-mail: Website: www.360.one Investor grievance email: Investor grievance e-mail: jipl.grievance@jefferies.com Website: https://investmentbank.kotak.com Investor grievance e-mail: Website: www.linkintime.co.in grievance.ibd@jmfl.com Contact Person: Suhani Bhareja customercare@icicisecurities.com secretarial@360.one Investor grievance e-mail: Investor grievance ID: Contact Person: Prachee Dhuri weworkindia.ipo@linkintime.co.in-Contact Person: Rahul Sharma / SEBI Registration No.: kmccredressal@kotak.com Contact Person: Prashant Mody SEBI Registration No.: INM000011443 SEBI Registration No.: Abhiit Diwan Contact Person: Ganesh Rane Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration No.: INM000008704 INM000010361 SEBI Registration No.: INM000011179 INM000012801 SEBI Registration No.: INR000004058

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

Place: Bengaluru

Date: February 1, 2025

For WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED On behalf of the Board of Directors

Udayan Shukla Company Secretary and Compliance Officer

WEWORK INDIA MANAGEMENT LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP dated January 31, 2025, with SEBI and the Stock Exchanges on January 31, 2025. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at https://wework.co.in/; and on the websites of the Book Running Lead Managers ("BRLMs"), i.e. JM Financial Limited, ICICI Securities Limited, Jefferies India Private Limited, Kotak Mahindra Capital Company Limited and 360 ONE WAM Limited at www.imfl.com, www.icicisecurities.com, www.jefferies.com, https://investmentbank.kotak.com and www.360.one, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see 'Risk Factors' on page 40 of the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges for making any investment decision and should instead rely on the RHP, for making investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act") or any other applicable law of the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) in the United States only to persons reasonably believed to be (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and referred to in the Draft Red Herring Prospectus as "U.S. QIBs"), in transactions exempt or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) outside of the United States in offshore transactions as defined in and in compliance with under the U.S. Securities Act Regulation S and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no public offering in the United States.





TRENDS BUSINESS

> LATEST TRENDS TRENDS



financialexp.epapr.in

Adfactors 578/25

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

DYNACONS

कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल७२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०

नोंद.कार्यालय: ७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. वेबसाईट: www.dynacons.com २१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

												(A'GIRAIG)
	एकमेव					एकत्रित						
तपशील	संपलेली तिमाही			संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		ft f	संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष
	३१.१२.२४	30.09.28	39.92.23	39.92.28	३१.१२.२३	\$9.03.28	३१.१२.२४	३०.०९.२४	३१.१२.२३	३१.१२.२४	39.92.23	39.03.28
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ)	39020.08	30८६१.८८	२२७७७.८४	९४१२४.३७	७४४६९.१५	१०२८८१.८४	३ ૧૨૨ ९ .५६	३०८६१.८८	22068.09	98333.69	७४४८୩.୩୩	90२८८ <u>४</u> .७४
अल्पाकृती व्याज व करानंतर निव्वळ नफा	२४५०.७५	२४१०.१८	१७६९.३८	७२२६.५२	4३४३.२७	७२२०.८१	२४६९.९६	3600'08	9666.48	७२३६.२९	4,389,30	७२०६.७२
अल्पाकृती व्याज व करानंतर निव्वळ नफा (विशेष साधारण बाबनंतर)	२४५०.७५	२४१०.१८	१७६९.३८	७२२६.५२	4३४३.२७	७२२०.८१	२४६९.९६	२४०७.७६	9666.48	७२३६.२९	५३४९.३०	७२०६.७२
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक												
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9८३9.9८	ባሪ २५.५५	१३०६.१९	4828.24	३९६७.२७	५३९६.०३	୩८४५.୩୪	१८२३.१४	9394.70	48२८.७८	३९७३.ঀ६	५३८१.९४
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष												
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9८0४.४०	৭७९९.७३	9300.26	4803.06	३९७४.००	५३४०.२३	१८१८.३६	9090.32	9398.34	५४०७.६०	३९७९.८९	५३२६.१४
समभाग भांडवल	9709.39	9२७१.३१	१२६९.३१	9२७9.३9	9२६९.३9	9२७9.३9	9२७9.३9	9709.39	9२६९.३9	9709.39	9२६९.३9	9२७9.३9
राखीय (मागील वर्षांच्या ताळेबंद पत्रकात												
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीय वगळून)						988८५.9९						୩୪୪९ २.३७
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)												
अ. मूळ	98.80	૧૪. રૂદ્દ	90.28	୪२.६७	રૂ૧. ૨૬	४२.५१	98.83	98.38	१०.३६	४२.६३	३१.३०	४२.४१
ब. सौमिकृत	98.39	98.34	90.२६	४२.६३	३१.१७	85.80	98.89	98.33	90.38	४२.५८	३ ٩.२२	४२.३७
निप:												

अ. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये ३१ जानेवारी, २०२५ रोजी स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.dynacons.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ब. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/नज्जमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष सुधारितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

३१ जानेवारी, २५

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित संचालक मंडळाच्या वतीने व करित सही 🗸

धर्मेश एस. अंजारीया कार्यकारी/पुर्णवेळ संचालक व सीएफओ डीआयएन:००४४५००९

PUBLIC NOTICE

Notice is given that my client Mrs. Hazra Mustak Ali Behlim @ Mrs. Hajra Mushtaq Ali Behlim, have lost/

misplaced the Original Builder Agreement for Sale, dated 06/06/2009 duly registered with the Sub-Registrar Andheri -4, having BDR No. 4-5017-2009

pertaining to her Flat No. 205, Building No. R/5, Raghvendra Navjeevar (Jogeshwari) SRA CHS Ltd, Gulshar

Nagar, Jogeshwari (West), Mumbai

If any person finds the same ar

requested to inform or hand over the sam

to the undersigned at Shop No. 4A/9B Bldg. No. 02, Madina House CHS Ltd. Karimi Park, Oshiwara Garden Lane

Jogeshwari (West), Mumbai - 400 102

within 15 days from the publication of this notice, any claim/s thereafter shall not be

ntertained and/or maintainable

Advocate & Notary Govt. Of India

Mobile: 9224194897

शे*न्ट बैंक* **होम फायने**न्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

दूकान क्र.५ व ६, चावला प्लाझा, प्लॉट क्र.१४/१५, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. द्र.: ०२२-२७५७१५९१, ०२२-२७५८०५१३, २२४६०५७५४८, वेबसाईट : www.cbhfl.com

परिशिष्ट-४-अ (नियम ८(६)) निविदा व लिलाव विक्री सूचना - २०.०२.२०२५

सिक्युरिटायक्रेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनार्थिअल असेट्स अँन्ड एप्फोर्सीन्ट ऑफ सिक्युरिटी इंट्रेस्ट अँक्ट, २००२ तुमार सहवाचिता सिक्युरिटी इंट्रेस्ट (एप्फोर्सीन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकारिता लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य कनतेला आणि विशेषतः कर्जवरामा आणि जामीनवरामा सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता प्रतिभूत कृणकोकडे तारण/शुल्क आकारली आहे, ज्याचा वास्तविक ताबा सँट बँक होम फायनान्स लिमिटेड प्रतिभूत धनकोच्या अधिकृत अधिकान्याने घेतला आहे, दि. २०.०२. २०२५ रोजी 'वे जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे' आणि जसे आहे तसेच कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर कर्वदाराकडून प्रतिभृत ऋणकोंच्या संपत्तीवर नमूद केलेल्या रकमेच्या वसुतीसाठी विक्री केली जाईल. आरक्षित मूल्य आणि इसारा रककम ठेव, स्थावर मालमत्तेचे तपशिल खाली नमूद तक्त्यात दिले आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव व फाईल क्र.	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना दिनांकानुसार थकबाकी रक्कम	मागणी सूचना दिनांक व ताबा दिनांक	आरक्षित मूल्य (रू.)
१	००७०२३२००००४७ श्री.देवांग राजेंद्र कटवा आणि श्री.राजेंद्र मणिलाल कटवा	फ्लॉट क्र.७०२, ७वा मजला, बी - विंग, इत्य इमारत, गाव - खरवई, एस.क्र.४३, एच.क्र.६, कर्जत रोड, बदलामू - ४२१५०२. क्षेत्रफळ: ४१८ ची.फू. चृत्रीसमा उत्तर : खुली जागा, दक्षिण : ए - विंग, पूर्व: खुली जागा, पश्चिम: खुली जागा नंतर इमारत	रू.२३,५८,९२९/- + व्याज + इतरसर्वशुल्क	३१.०३.२०२३ ११.०९.२०२३ वास्तविक	रू.१४,३०,०००/- रू.१,४३,०००/-
2	००७०२३२०००००२७ ००७०२१३०००००४ -श्री. दीपक शांताराम अडईकर आणि श्री.शांताराम पांडुरंग अडईकर	फर्टेट्क, ३०१, तिसरामजला, के - किंग, गांवदेवी गार्डव झगरत, एस. क्र. ५७/ एन.क्र. रसी, बावंत्री गांव, ता. पत्रवेत, जि. सत्याड - ४१०२०६ के क्षेत्रफळ: ६१७० ची, फूट. चतुसिसा: ब्रत: एस. क्र.७५, एक.क्र. २ आणि ब्रे. हिला: एस. क्र. ५५/५, एस. क्र.७ ७१, पूर्व. एस. क्र. ५९,६०, एच.क्र. १, ५ आणि २, पश्चिम : एस. क्र. ५७, एच.क्र. १	रू.३४,१८,९०८/- + व्याज + इतरसर्वशुल्क	२७.०६.२०२३ ११.०९.२०२३ वास्तविक	रू.१२,७०,०००/- रू.१,२७,०००/-
34	००७०२३१००००१४६ - श्री. बाबुराव रामभाऊ होगले व सौ. पिकी बाबुराव होगले	फ्लॅंटक. ३०१, तिसता मजला, इमारत सी-५, एक्झार्बिया बांगणी, गाव - खड्याचा पाडा, तालुका कर्जत, जि. रायगड- ४२१५०३, क्षेत्रफळ: ११४ ची फुट, चतुर्तिमा: उत्तरः अंतर्गत रस्ता, दक्षिण: इमारत सी-६, पूर्व: गार्डेग सी-३, पश्चिम: अंतर्गत रस्ता	रू.६,६७,४९४/ - + व्याज + इतरसर्वे शुल्क	०१.११.२०२२ १२.०९.२०२३ वास्तविक	रू.५,११,०००/- रू.५१,१००/-
Х	००७०२३२०००००२९ - सौ. निर्मला सुरेश यादव आणि सौ. अमला सुरेश यादव	फ्लंटक.४०७, वीधा मजला, इमस्तक्र.बी२, प्सड़ार्विधा वांगणी, गाव - खंड्यान्तगाड, तालुका कर्जत - ४२१५०३. क्षेत्रफळ : १६२ ची.फुट, चतुसिमा: उत्तर: स्स्ता, दक्षिण: खुली जागा, पूर्व: वांधकमाधीन, पश्चिम: बांधकमाधीन	रू.४,९४,८२१/ - + व्याज + इतर सर्वे शुल्क	३१.०३.२०२३ १२.०९.२०२३ वास्तविक	रू.४,९५,०००/- रू.४९,५००/-
۹	००७०२३२०००००३० - श्री. शशिकांत शिवाजी गुंड व सौ.अलका शिवाजी गुंड	फ्लॅटक्र.७०१, ७वा मजला, इमारतक्र.बी२, एक्झाबिया बांगणी, गाव - खडयाचा पाडा, तालुका कर्जत, जि. सक्पाड - ४२१५०३. क्षेत्रफळ: १६२ चौ.फुट, चतुक्षिमा: उत्तरः बांधकसाधीन, दक्षिण: खुली जागा, पूर्व: बांधकसाधीन, पश्चिम: स्रता	रू.६,०९,१५४/ - + व्याज + इतर सर्वे शुल्क	२४.०३.२०२३ १२.०९.२०२३ वास्तविक	रू.५,३०,०००/- रू.५३,०००/-
દ્	००७०२३१००००१२७ - श्री. कय्युम चांद शेख व सौ. प्रवीण कय्युम शेख	फ्लंट क्र. ६१४, इमरत क्र. बी-३, ६वा मजला, एमझाबिंग वांगणी, गाव - खडवाचा पाडा, तालुका कर्जत, जि. तायगड - ४२१५०३. क्षेत्रफळ:१६४ जी.फूट बहुसिमा:उत्तर: अंतर्गत रस्ता, दक्षिण: खुला भूखंड, फूर्व: इमारत एम-२, पश्चिम : इमारत बी-२	रू.७,०६,१९५/- + व्याज + इतरसर्वशुल्क	१३.०१.२०२३ १२.०९.२०२३ वास्तविक	₹.४९,५००/-
y	००७०३०१००००१६४ - श्री. इब्रार वकील खान आणि श्रीमती नूजहा इब्रार खान	फ्लॅटक्क. ४०३, चौथा मजला, महिना मंहिल ५ प्लॉटक्क.३ आणि ४, प्स. क्र.१५) १ए/ १, सी.टी. एस. क्र.१४६७, गाव - हिता, ता खालामू, जि याचाड - ४१०२०३. स्रेकनक्क: ३५० ची. फू. प्लॉटक.३ सुसार चाहिमा: - पूर्व - प्लॉटक्क.४, पश्चिम- अंतर्गत स्स्ता, दक्षिण- अंतर्गत स्स्ता, उत्तर - प्लॉटक्क.१, प्लॉटक.४ मुसार चहुसिमा: - पूर्व - एस.क्र.१७/१ए३, पश्चिम - प्लॉटक्क.३, दक्षिण - खुली जागा, उत्तर - प्लॉटक्क.३	रू.१८,५०,३४५/- + व्याज + इतर सर्वे शुल्क	२७.०६.२०२३ १५.०३.२०२४ वास्तविक	रू.१५,८०,०००/- रू.१,५८,०००/-

अटी व गतीं:- (१) लिलाव 'ने जसे आहे अ<mark>से आहे आहे आहे आहे अशे अहे अभि जसे आहे तसे</mark>च कोणत्याही आधाराशिखाब आहे या तत्वावर आयोजित केली जात आहे. (२) प्रतिभूत मालमता राखीव किमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. (३) इच्छूक खुरेदीदार/बोलीदाराने प्रत्येक मालमतेसाठी त्यांच्या बोली बिहित निविदा कॉर्ममध्ये स्वतंत्रपणे बंद लिकास्यात, इसारा रककम टेब (इरठे) रकमेसह (राखीब किमतीच्या १०% पेक्षा कमी नाही) सेंट बेंक होम फाबनान्स लिमिटेडच्या नावे डिमांड ड्रास्ट (राष्ट्रीयकूत बेंक)/आरटेजीएस/अमेलाइन हस्तांतरण द्वारे सादा कराज्यातह सेंट बेंक होम फाबनान्स लिमिटेड सुंबई शाखेच्या वरील आणि त्यांचे समाधान ऋणे ही बोलीदारांची जवाबदारी असेल. **दि.०५.०२.२०२५ रोजी हुपारी २२.०० ते ४.००** वा दरम्बान साहटवर लिलावासाठी ठेवलेल्या मालमतेची तपासणी करण्यास इच्छुक बोलीदारां परवामगी दिली जाईल. (७) यशस्त्री बोली लावणाऱ्या/सर्वोच्च बोली लावणाऱ्याची इसारा रक्षम ठेव (इरडे) अंश विक्रीच्या मोबदल्यात राखुन ठेवली जाईल आणि अयशस्त्री बोलीदारांची इरटे परत केली जाईल भरवानमा शाला आहेत. १४ वस्था बाला लाबगान्य) सवाच बाला लाबगान्यभा इसार एका २४ (६००) अब वकाला मान्यस्था सात्रूप द इसार एका रेवीबर कोणांदी लाज अध्याप नाही. विक्रीजी युष्टी अवा खंदराराच्या बोक लोजा सहंज्यके अधिकृत अधिकान्यालया भरीन असेल. (८) क्यांची बोली अधिकान प्रशासिक केली आहे आणि प्रतिभूत कर्जदाराच्या पुष्टीकरणाच्या अधीन असेल. सर्वोच्च बोली प्रतिभूत कर्जदार/अधिकृत अधिकान्याल्या मन्यतेच्या अभीन असेल. (८) क्यांची बालाण्याच्या विक्रा किमतीत्वाच्या २५%, (देश केलेल्या सर्वेक्षा, त्याच दिवसी किबा युक्त कामकाज्याचा दिवसाच्या नंतर जमा करणे आवश्यक आहे आणि देव खोरी किमतीत्व स्थास क्यांचा स्थान क्यांची आधीन अधीन स्थान क्यांची आधीन क्यांचा स्थान क्यांची क्यांचा स्थान क्यांची आधीन क्यांचा स्थान क्यांचा स्थान क्यांची आधीन क्यांचा स्थान क्यांची क्यांचा स्थान क्यांची आधीन क्यांची आधीन क्यांचा स्थान क्यांची आधीन क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची आधीन क्यांची क्यांचा क्यांची आधीन क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची क्यांचा क्यांची क्य हस्तातरण सुरूक, मुक्त इ. तसेच बर्च वैधानिक देशके, कर, दर, मूलाकत सुरूक, सुरूक इ. कोणाकदूसी रेव असेल. (२०) प्राधिकृत अधिकारी सबीच प्रसाव स्वीकारणमास बांधील नाही आणि अधिकृत अधिकार्याला कोणतेही किंवा सबै प्रसाव स्वीकारणयाच किंवा नाकारणयाचा किंवा कोणतेही कारण न देता लिलाव पुढे इकलण्याचा /रह करण्याचा पूर्ण अधिकार आहे. (११) वर उद्धेख केलेल्या प्रतिभृत मालमत्तेच्या विक्रीच्या संदर्भात वरील कर्जाच्या कर्जदार/जामीनदार/मालमता मालकाला सरकायसी कायदा २००२ नियम ८(६) अंतर्गत ही सूचना देखील आहे.

सही / - प्राधिकृत अधिकारी, सेंट बैंक होम फायनान्स लि

SBFC

दिनांकः ०२.०२.२०२५

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड

नोंदगीकृत कार्यालयः यूनिट क्र.१०३, पहिला मचला, सी ॲण्ड बी स्क्वेअर, संगम कॉम्पलेक्स, गाव चकाला, अंधेरी - कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९.

ताबा सूचना

(नियम-८(२) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ अन्वये)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार / सहकर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम जमा करण्यास

कर्जदार यांनी वर[्]नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्याँनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये खाली नमूद तारखेला घेतलेला आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव व पत्ता आणि मागणी सूचना दिनांक	मालमत्तेचे वर्णन आणि ताबा दिनांक	ताबा सूचनेत मागणी केलेली रक्कम (रू.)
₹.	१. शरद यादन, २. रेखा यादन, दोघांचा पता - फ्लॅंट क्र.१०६, करीशमा चौकी, गंधारेगाव, कत्याण पश्चिम, गोल्डन वोक हॉटेलच्या मागे, डाणे, कत्याण, महाराष्ट्र ४२९३०१. मागणी सूचनातीख: २३ नोच्हेंबर २०२३ कर्ज खाते क्र. ०४५०००९८६६डीएच पीआर००६८२६०३	मालमत्ता असलेले फ्लॅट क्र. ३०१ तिसऱ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्र ५२५ चौ. फूट बिल्ट अप, सी विंगमध्ये, वास्तु हिल्स को -ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सीसायटीमध्ये, भूखंड सर्वे क्र.८३/२ भाग आणि ८५/१ व्याधिक सिंद्धांडार बांधकामित, गाव शिरगाव, तालुका अवसाथ, जिल्हा ठाणे, कुळ्याव बदलापूर नगरपिषद आणि उन्नांदणी जिल्हा उल्हासनगर आणि नींदणी जिल्हा ठाणे यांच्या हद्दीत येथील सर्वे भाग व खंड.	०९ में २०२४ रोजी देय रवकम रू.१३,४३,१८०/- (रूपये तेरा लाख त्रेचाळीस हजार एकशे ऍशी फक्त)
₹.	१. श्रीधर एस पाडावे, २. सारिका तानाजी नलावडे, दोघांचा पताः खोली क्र.१८, शारदा निवास, विचारे चाळ, गावदेवी रोड, टेंभी पाडा, भांडुप (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००७८. मागणी सूचना तारीखः ०३ ऑगस्ट २०२१ कर्ज खाते क्र. ०५०००३४६२६डीएच पीआर००६८३०५९	मालमत्ता असलेले फ्लॉट क्र.१०४, पहिल्या मजल्यावर, इमारत क्र.१०७, मोजमाप क्षेत्रफळ असलेले, सुमारे २४३.५० चौरस फूट कार्पेट, समृद्धी एव्हरणीन म्हणून ज्ञात इमारतीत, गट क्रमांक ४/४, ५,७,८,१० वर बांधकामित, गाव - सापे, तालुका - अंबरनाथ, जिल्हा- ठाणे, जोडलेल्या विद्युत कनेक्शनसह बेअपिंगता आणि उपजिल्हा. नौरणी अंबरनाथ, उपजिल्हा नौरणी ठाणे, जिल्हा - ठाणे आणि दहिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येथील सर्व भाग व खंड. ताबा घेण्याची तारीख: २८ जानेवारी २०२५	३० जुलै २०२१ रोजी देय रक्कम रू.१५, २ ४,७७२/- (रूपये पंधरा लाख चीवीस हजार सातशे बाहतर फक्त)
₹.	१. महादेव आनंद सोनवणे, २. महेश आनंद सोनवणे, ३. कलाबाई आनंदा सोनवणे, सर्वांचा पता : खोली इ. १, शांती नगर, केणी चाळ नागेस्न कॉलनीजवळ, उल्हासनगर ३, ठाणे, महाराष्ट्र – ४१००३. मागणी सूचना तारीख: २४ नोव्हेंबर २०२२ कर्ज खाते इ. १०९०००६२०२डीएच पीआर००६८५६४१	फ्लॅट क्र.६ असलेली मालमता, पहिल्या मजल्यावर, इमारतीमध्ये दीक्षांत अपार्टमेंट सध्या दीक्षांत व्हिला को-ऑपरेटिव्ह हार्ऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात, मोजमाप क्षेत्र ६२० ची. फूट क्षेत्रफळ असलेले, प्लॉट क्र.१ वर बांधकामित, मोजमाप सुमारे ४०० ची. यार्ड क्षेत्रफळ, सब्लें क्र.८२ हिस्सा क्रमांक १ भाग आणि सल्हें क्र.८२ हिस्सा क्र.३ मार, सुमारे १५६९ ची.यार्ड क्षेत्रफळ, गाव बेलेवली, बदलापूर पश्चिम, ता. अंबरनाथ, जिल्हा ठाणे. तावा घेण्याची तारीख: २९ जानेवारी २०२५	१९ नोव्हेंबर २०२२ रोजी देय रक्कम इ.२०,८४,६४५/- (रूपये वीस लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस फक्त)
٧.	१. मंदार एन घरत, २. नीता नंदकुमार घरत, दोघांचा पताः त्याच पत्यावर बी क्र.२०२, हरंब साधना अपार्ट, दुसरा मजला, शनी नगर, बदलापूर पश्चिम, ठाणे - ४२१५०३. महाराष्ट्र मागणी सूचना तारीखः २९ प्रिव्रल २०२४ कर्ज खाते क्र.१६२००००२४७९डीएच/ पीआर००६८८२१८ आणि १६२००००२४८० डीएच/ पीआर००६८८२१९	प्लॉट क्र.७ असलेली मालमता, गट क्र.२६ (भाग) मध्ये, मोजमाप क्षेत्र सुमारे ७१७.३९ चौ. मीटर, क्षेत्रफळ ५४० चौ. फूट, फ्लॅट क्र.२०२, हेरंब साधना अपार्टमेंट, दुसरा मजला, शनी नगर, गाव बदलापूर, तालुका अंबरनाथ ठाणे ४२१५०३, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड. ताबा घेण्याची तारीख: २९ जानेवारी २०२५	२० पप्रिल २०२४ रोजी देय रक्कम इ.५,७४,५४६/- (रूपये पाच लाख चीऱ्याहतर हजार पाचशे सहेचाळीस फक्त)
eq.	१. प्रणेश गुप्ता, २. लक्ष्मी गुप्ता दोधांचा पता सारखाच आहे - बी-००१ उपाकिरण रेसिडेन्सी, खरवई नाका, खरवई बदलापूर पूर्व, कुळगाव, ठाणे, बदलापूर, महाराष्ट्र-४२१५०३ मागणी सूचना तारीख:६ जानेवारी २०२४ कर्ज खाते क. २३१०००१५२७डीएच पीआर००६९१३८७	फ्लॅंट क्र.२०६ असलेली मालमता, दुसऱ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्र सुमारे ७२५ चौरसफूट, बी - विगमध्ये, उषाकिरणरेसिडेन्सी बिगकोहौसो (प्रस्तावित) म्हणून ज्ञात इमारतीत, भूखंड सर्वेक्षण क्र.३ वर बांधकामित, हिस्सा क्र.३,४,६,७अ,७ब,८,९,१० आणि ११ क्षेत्रफळ ३३,५०० चौ.मी., गाव - खाटवी, तालुका - अंबरताय, जिल्हा - ठाणे कुळगाव-बदलापू नगरपरियदेच्या हद्दीत येथील सर्व भाग व खंड ताबो धेण्याची तारीखः २८ जानेवारी २०२५	•४ जानेवारी २०२४ रोजी देय रक्कम रू.२८,१२,९६ ०/- (रूपये अठ्ठावीस लाख बारा हजार नऊशे साठ फक्त)

एसबीएफसी फायनान्स लिमिटेड.

पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ४०० सीएनजी बस

फेब्रुवारी महिन्यापासून भाडेतत्वावरील ४०० सीएनजी बस दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे रोजच्या गर्दीतून होणार्या प्रवासाची कटकट आणि बससाठी होणारे वेटींग काही प्रमाणात का होईना, कमी होणार आहे. परिणामी, पुणेकर प्रवाशांना दिलासा

पीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून करण्यात आली

३३ वर्षा सुरेश जाधव

३४ अखिलेश कुमार दुबे

पुणे, दि.१ : पीएमपीच्या ताफ्यात मिळणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या आहे. पीएमपीच्या ताफ्यात सध्या १ हजार भाडेतत्त्वावरील या चारशे बसपैकी १२१ बस ८८० बस आहेत. त्यापैकी १ हजार ५६८ अशोक लेलॅंडच्या तर २७९ टाटाच्या असणार 🏻 बस दररोज मार्गावर प्रवासी सेवा पुरवतात. आहेत. फेब्रुवारी २०२५ महिन्यापासून या बस पुर्वी पीएमपीच्या तापयातील बससंख्या ताफ्यात घेण्याचे असणार आहे. याकरिता २ हजारपेक्षा अधिक होती. मात्र, आयुर्मान आवश्यक त्या सर्व बाबींची तपासणी पीएम संपलेल्या बस स्क्रॅप केल्यामुळे बस गाड्यांची संख्या कमी झाली आहे.

६५४२

६५४२

३०४६६०

३०४६६०

जाहीर नोटीस[े]

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबई पत्ता:- तिसरा मजला, शिवकुपा भवन, प्लॉट नं. आर/२२५, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी रबाळे.

आ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	आर्यन गुलाबचंद राजभर	२२/०२/२०२४	६५३२	३४७०९२	१
2	दिनेश विट्ठल तांबे	२२/०२/२०२४	६५३२	३४७०९२	2
ş	प्रवीण गोपीनाथ धोत्रे	२२/०२/२०२४	६५३२	३४७०९२	à
Х	केतन आनंद शर्मा	२२/०२/२०२४	६५३३	३७२५६९६	१
4	रोहित रामेश्वर सोनी	२२/०२/२०२४	६५३३	३७२५६९६	2
Ę	रुद्र तानाजी हगवणे	२२/०२/२०२४	६५३३	३७२५६९६	ş
b	माणिकराव विष्णू पुजारी	२२/०२/२०२४	६५३४	२१९५३५	१
۷	अशोक भाऊराव तावडे	२२/०२/२०२४	६५३४	२१९५३५	ş
९	विलास सोनबा गायकवाड	२२/०२/२०२४	६५३५	२२१८१९	१
१०	श्रीधर आबाजी वाघमारे	२२/०२/२०२४	६५३५	२२१८१९	2
११	माणिकराव विष्णू पुजारी	२२/०२/२०२४	६५३५	२२१८१९	Ą
१२	प्रणाली प्रदीप धुरी	२२/०२/२०२४	६५३५	२२१८१९	Х
१३	ऋषिकेश कृष्णा पाटील	२२/०२/२०२४	६५३६	२८२२४१	१
१४	लिना गणेश वाघमारे	२२/०२/२०२४	६५३६	२८२२४१	2
१५	निलीमा प्रवीण जाधव	२२/०२/२०२४	६५३७	१०८२०७	१
१६	प्रवीण अशोक जाधव	२२/०२/२०२४	६५३७	१०८२०७	2
१७	रोशन बबन हळदे	२२/०२/२०२४	६५३७	१०८२०७	ч
१८	निता अक्षयकुमार कांबळे	२२/०२/२०२४	६५३८	२७४२२४	१
१९	आदित्य अक्षयकुमार कांबळे	२२/०२/२०२४	६५३८	२७४२२४	2
२०	संजय शिवराम गमरे	२२/०२/२०२४	६५३८	२७४२२४	Х
२१	किशोर शिवराम मुळम	२२/०२/२०२४	६५३९	१७४०९५	१
२२	महिन्द्रा सोनू मुळम	२२/०२/२०२४	६५३९	१७४०९५	8
२३	कैलास दत्तात्रय घाडगे	२२/०२/२०२४	६५४०	२९२८८६	१
२४	शैलेंद्र वसंतराव चौधरी	२२/०२/२०२४	६५४०	२९२८८६	?
२५	खेमसिंग उदयसिंग चदाना	२२/०२/२०२४	६५४०	२९२८८६	'n
२६	शुभम कैलास घाडगे	२२/०२/२०२४	६५४०	२९२८८६	8
२७	नवनाथ बबन फदाले	२२/०२/२०२४	६५४१	१५२६४१५	१
२८	साईनाथ बबन फदाले	२२/०२/२०२४	६५४१	१५२६४१५	2
२९	अक्षय बाळकृष्ण घोडेकर	२२/०२/२०२४	६५४१	१५२६४१५	æ
30	नितीन बबन बाटवे	२२/०२/२०२४	६५४१	१५२६४१५	Х

191,				9 9				-
लि.	मुंब ई		રૂપ	अब्दुल रहेमान ?????	२२/०२/२०२४	६५४३	७३९४७	१
हौसिंग -४०००८१.			३६	अब्दुल मुशलीब इस्माईल	२२/०२/२०२४	६५४३	७३९४७	æ
-४०००८१. शाखा : , नवी मुंबई अर्जदार		30	रवि अशोक गायकवाड	२२/०२/२०२४	६५४४	८६८९५	२	
		36	अविनाश भाग्यवान शिरसाट	२२/०२/२०२४	६५४४	८६८९५	¥	
		39	अमोल शिवाजी खरे	२२/०२/२०२४	६५४६	४४१५७९	१	
			४०	हरी राजाराम सोनावणे	२२/०२/२०२४	६५४६	४४१५७९	२
क	दावा रक्कम	जाब	४१	हर्षद हरीष आंग्रे	२२/०२/२०२४	६५४६	४४१५७९	¥
	रुपये	देणार क्र.	४२	लक्ष्मण धोंडीबा जगताप	२२/०२/२०२४	६५४६	४४१५७९	8
	३४७०९२	१	83	रविंद्र लक्ष्मण इंगळे	२२/०२/२०२४	६५४७	१७४८१९	ч
	३४७०९२	2	88	संकेत जगन्नाथ साळुंखे	२२/०२/२०२४	६५४७	१७४८१९	v
	३४७०९२	ş	४५	हिरामण महादेव मोते	२२/०२/२०२४	६५४८	१६४९२६	२
	३७२५६९६	१	४६	राहुल अशोक येवले	२२/०२/२०२४	६५४८	१६४९२६	ş
	३७२५६९६	2	४७	राजेश धर्मा कळंबे	२२/०२/२०२४	६५४८	१६४९२६	8
	३७२५६९६	ş	४८	जय विजय थोरात	२२/०२/२०२४	६५५०	१२८६१९	१
	२१९५३५	१	४९	भरत रुस्तुम सोलंकी	२२/०२/२०२४	६५५०	१२८६१९	2
	२१९५३५	æ	40	विजय शांताराम थोरात	२२/०२/२०२४	६५५०	१२८६१९	8
	२२१८१९	१	५१	श्रीमंत भगवान महाडीक	२२/०२/२०२४	६५५१	२३७३८५	2
	२२१८१९	२	५२	राजशेखर भगवती सोनार	२२/०२/२०२४	६५५१	२३७३८५	ş
	२२१८१९	¥	५३	पिंटु जहमजी अडांगळे	२२/०२/२०२४	६५५२	३१९७९२	2
	२२१८१९	X	48	सचिन विट्ठल औटी	२२/०२/२०२४	६५५२	३१९७९२	ş
	२८२२४१	१	વવ	प्रतिक सुभाष देसाई	२२/०२/२०२४	६५५३	३३९८८०	१
	२८२२४१	2	५६	अमोल मधुकर येरुणकर	२२/०२/२०२४	६५५३	३३९८८०	2
	१०८२०७	१	<i>પ</i> હ	राजेश शशिकांत खरात	२२/०२/२०२४	६५५३	३३९८८०	Х
	१०८२०७	२	46	मंगल दीपक ओंबळे	२२/०२/२०२४	६५५४	११५९८३९४	2
	१०८२०७	4	५९	शितल शैलेश मेंगडे	२२/०२/२०२४	६५५४	११५९८३९४	ş
	२७४२२४	१	६०	तन्वी तुषार घाडीगावकर	२२/०२/२०२४	६५५५	१११८१२	2
	२७४२२४	2	६१	मुर्तजा आलम खान	२२/०२/२०२४	६५५५	१११८१२	Х
	२७४२२४	8	६२	सतिशचंद्र नवकांत झा	२२/०२/२०२४	६५५६	४४९७२४	१
	१७४०९५	१	Ęβ	अर्चना मुकेश मोरे	२२/०२/२०२४	६५५६	४४९७२४	2
	१७४०९५	Х		। सदर दाव्याचे कामी अर्जदार यांर्न				
	२९२८८६	१		पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्र				

२२/०२/२०२४

२२/०२/२०२४

उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दिनांक ०७/०२/२०२५ रोजी सकाळी १२:०० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल म्हणून आज दिनांक २४/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

सत्यवान शंकर फटाले

३२ अभय वास्देव परिकर

११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, एल. बी.एस मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६

जाहीर नोटीस

विशाल जनसेवा सहकारी पतसंस्था लि., मुंबई शॉप नं. १, डी.एम. कंपाऊंड, श्रद्धा टॉवरच्या समोर, ठाकुर संकुल, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१

Date: 02/02/2025

Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 5411 Date 31/01/2025 ... अर्जदार

२२/०२/२०२४

२२/०२/२०२४

६५४१

६५४२

१५२६४१५

३०४६६०

अनुक्रमांक १ ते ८२

... जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नोटिस द्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक १४/०२/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता आपण स्वतः अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्षम	जाब देणार क्रं.
8	श्री. चंद्र रामे गौडा	१९/१२/२०२४	१७४४	२,००,२५३/-	१
?	श्री. प्रेमनाथ शारदाप्रसाद मिश्रा	१९/१२/२०२४	१७४४	२,००,२५३/-	ą
₹	श्री. संतोष रामकृष्ण भूतल	१९/१२/२०२४	१७४५	१८,१४०/-	8
X	श्री. शरदाप्रसाद हंसराज यादव	१९/१२/२०२४	१७४५	१८,१४०/-	२
ч	श्री. सुनील चंद्रकांत सावंत	१९/१२/२०२४	१७४५	१८,१४०/-	ħ
Ę	श्री. रामचंद्र सभाजीत दुबे	१९/१२/२०२४	१७४६	१,५५,८७५/-	8
(g	श्री. सज्जाद मोहम्मद मुकारी	१९/१२/२०२४	१७४६	१,५५,८७५/-	7
٤	श्री. विकास ज्ञानेश्वर जगताप	१९/१२/२०२४	१७४६	१,५५,८७५/-	ą
٩	श्री. विजयशंकर शीनाथ तिवारी	१९/१२/२०२४	१७४७	१,०३,४५८/-	१
१०	श्री. रमेश सखाराम पवार	१९/१२/२०२४	१७४७	१,०३,४५८/-	7
११	श्री. राजेंद्रप्रसाद महावीर सिंग	१९/१२/२०२४	१७४७	१,०३,४५८/-	ą
१२	श्री. दिलीपकुमार विद्याधर शुक्ला	१९/१२/२०२४	१७४८	१,७६,२०४/-	१
१३	श्री. रमेशकुमार राजबहादूर पाल	१९/१२/२०२४	१७४८	१,७६,२०४/-	3
१४	श्री. हरिशंकर भगवती दुबे	१९/१२/२०२४	१७४८	१,७६,२०४/-	ą
१५	श्रीमती. राबिया अन्वर बेग	१९/१२/२०२४	१७४९	१,०४,१०९/-	१
१६	श्री. श्रीधर गणपत जाधव	१९/१२/२०२४	१७४९	१,०४,१०९/-	3
१७	श्री. गणपत धाकटु पंदेरे	१९/१२/२०२४	१७४९	१,०४,१०९/-	ş
१८	श्री. स्वामीनाथ जगदंबाप्रसाद दुबे	१९/१२/२०२४	१७५०	२,६४,६४३/-	१
१९	श्री. सलीम बशीरअहमद शेख	१९/१२/२०२४	१७५०	२,६४,६४३/-	3
२०	श्री. सोहनलाल बाउल दुबे	१९/१२/२०२४	१७५१	१,००,१५७/-	8
२१	श्री. संजय सीताराम वाजे	१९/१२/२०२४	१७५१	१,००,१५७/-	?
22	श्री. अंबादास केरबा क्षीरसागर	१९/१२/२०२४	१७५१	१,००,१५७/-	ą
२३	श्री. सुनील महेंद्र ठाकूर	१९/१२/२०२४	१७५२	२,३९,४४२/-	8
२४	श्री. इक्बाल दरोगा खान	१९/१२/२०२४	१७५२	२,३९,४४२/-	7
२५	श्री. रत्नेश्वर बाबुनारायण झा	१९/१२/२०२४	१७५२	२,३९,४४२/-	ŧ
२६	श्री. रक्षिया मोहम्मद जाहिदसय्यद	१९/१२/२०२४	१७५३	३३,५८२/-	१
२७	श्री. एजाज अहमद अय्यास मुळा	१९/१२/२०२४	१७५३	३३,५८२/-	3
२८	श्री. माधवप्रसाद महादेव यादव	१९/१२/२०२४	१७५३	३३,५८२/-	ą
२९	श्री. एजाज अहमद अय्यास मुळ्ळा	१९/१२/२०२४	१७५४	२,०४,५००/-	१
ξo	श्री. माधवप्रसाद महादेव यादव	१९/१२/२०२४	१७५४	२,०४,५००/-	3
३१	श्री. रक्षिया मोहम्मद जाहिदसय्यद	१९/१२/२०२४	१७५४	२,०४,५००/-	₹
₹?	श्री. रत्नेश्वर बाबुनारायण झा	१९/१२/२०२४	१७५५	२७,१३४/-	7
33	श्री. सुनील महेंद्र ठाकूर	१९/१२/२०२४	१७५५	२७,१३४/-	æ
₹४	श्री. रमेश प्रेमबहादूर सिंग	१९/१२/२०२४	१७५६	१,२७,९६४/-	१
34	श्री. शेरअली अञ्बासअली मुल्ला	१९/१२/२०२४	१७५६	१,२७,९६४/-	7

\$E 39 30 30 30 30 30 30 30	श्रीमती. लक्ष्मी विनोद शाह श्रीमती. रेहाना बी. अमीन शेख श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिश्रा श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिश्रा श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिशा श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिशा श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिशा श्री. रांदिकशोर नामदेव मगरे श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपद्रगत पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी श्री. अनेल अशोक यादव	१९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४	१७५६ १७५७ १७५७ १७५८ १७५८ १७५८ १७५९ १७५९ १७५९ १७५९ १७६० १७६० १७६० १७६१	१,२७,९६४/- १,४६,२५८/- १,४६,२५८/- १,४६,५७६/- १,४६,५७६/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/- १,२०,४९०/-	\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$
46 46 46 46 46 46 46 46 46 46 46 46 46 4	श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिश्रा श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिशा श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. विजयशंकर लालचंद यादव	\$\$\\\$2\\?0?\\\ \$\$\\\\$2\\\?0?\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	8646 8646 8646 8646 8648 8648 8648 8660 8660	१,४६,२५८/- १,४६,५७६/- १,४६,५७६/- १,४६,५७६/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/-	? ? ? ? ? ? ?
\$? \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$\$ \$	श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिश्रा श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिश्रा श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रयामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. विजयशंकर लालचंद यादव		१७५७ १७५८ १७५८ १७५९ १७५९ १७६० १७६०	१,४६,२५८/- १,४६,५७६/- १,४६,५७६/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/-	\$
% % <t< td=""><td>श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिशा श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी</td><td>\$\$\\\$2\\?0?\\\ \$\$\\\\$2\\\?0?\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\</td><td>१७५८ १७५८ १७५९ १७५९ १७५९ १७६० १७६०</td><td>१,४६,५७६/- १,४६,५७६/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/-</td><td>\$ 2 3 4 5 4 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5</td></t<>	श्री. राजेंद्रप्रसाद लालजीप्रसाद मिशा श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	\$\$\\\$2\\?0?\\\ \$\$\\\\$2\\\?0?\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	१७५८ १७५८ १७५९ १७५९ १७५९ १७६० १७६०	१,४६,५७६/- १,४६,५७६/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/-	\$ 2 3 4 5 4 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5 5
46 75 75 76 76 77 77 78 78 78 78 78 78	श्री. नंदिकशोर नामदेव मगरे श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. स्थामनारायण रामपदरात पांडे श्री. स्थामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	१९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४	१७५८ १७५८ १७५९ १७५९ १७६० १७६०	8,86,466/- 8,86,466/- 8,86,866/- 8,86,866/- 8,86,866/- 8,70,880/- 8,70,880/-	? ? ? ? ?
\$2 \$3 \$4 \$4 \$5 \$6 \$6 \$7 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6 \$6	श्रीमती रेहाना बी. अमीन शेख श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी		१७५८ १७५९ १७५९ १७५९ १७६० १७६०	१,४६,५७६/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/-	\$
\(\frac{\pi_{\text{0}}}{\pi_{\text{0}}} \)	श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	\$\$\\\$2\\?0?\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\	१७५९ १७५९ १७५९ १७६० १७६०	१,३७,९६८/- १,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/-	\$ \$ \$ \$
46 86 86 87 88 88	श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी		१७५९ १७५९ १७६० १७६० १७६०	१,३७,९६८/- १,३७,९६८/- १,२०,४९०/- १,२०,४९०/-	? ? ?
\(\frac{\fir}}}}}}}{\frac{\fir}}}}}}}{\frac{\frac{\frac{\frac{\frac{\frac{\frac{\fi	श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	\$\$/\$?/?0?\$ \$\$/\$?/?0?\$ \$\$/\$?/?0?\$ \$\$/\$?/?0?\$ \$\$/\$?/?0?\$	१७५९ १७६० १७६० १७६०	१,३७,९६८/- १,२०,४९०/- १,२०,४९०/-	\$ 8 8
46 40 86 86 86 86 86	श्री. श्यामनारायण रामपदरात पांडे श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	१९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४	१७६० १७६० १७६०	१,२०,४९०/- १,२०,४९०/-	१
86 86 88 40 48	श्री. रियाझ अहमद अन्सारी श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	१९/१२/२०२४ १९/१२/२०२४ १९/१२/२०२४	१७६० १७६०	१,२०,४९०/-	3
४८ ४९ ५० ५१	श्री. पांडुरंग हरी पाटील श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	१९/१२/२०२४ १९/१२/२०२४	१७६०		
४९ ५० ५१	श्री. विजयशंकर लालचंद यादव श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी	१९/१२/२०२४		१,२०,४९०/-	
40	श्री. बद्रीविशाल भुलन तिवारी		91989	1/2 / 1/4	Ą
48	<u> </u>		2042	२,०६,८७४/-	8
ı⊢	श्री. अनिल अशोक यादव	१९/१२/२०२४	१७६१	२,०६,८७४/-	3
4ર		१९/१२/२०२४	१७६१	२,०६,८७४/-	ą
	श्री. भारतसिंग जसवंत बोरा	१९/१२/२०२४	१७६२	२,०१,९०५/-	8
५३	श्री. अशोककुमार अयोध्या पांडे	१९/१२/२०२४	१७६२	२,०१,९०५/-	3
५४	श्री. संतोष सूर्यप्रताप सिंग	१९/१२/२०२४	१७६२	२,०१,९०५/-	ą
_{ધ્} ધ	श्री. संतोष सूर्यप्रताप सिंग	१९/१२/२०२४	१७६३	१,१२,५८७/-	8
५६	श्री. अशोककुमार अयोध्या पांडे	१९/१२/२०२४	१७६३	१,१२,५८७/-	7
<i>ધ</i> ા૭	श्री. भारतसिंग जसवंत बोरा	१९/१२/२०२४	१७६३	१,१२,५८७/-	π
५८	श्री. शिवबरन शिवराम मिश्रा	१९/१२/२०२४	१७६४	१,३५,४३४/-	१
५९	श्रीमती. मारिया लगोरी डिसोझा	१९/१२/२०२४	१७६४	१,३५,४३४/-	3
80	श्री. यशवंत रामजी जाधव	१९/१२/२०२४	१७६४	१,३५,४३४/-	ą
६१	श्री. सुरेशचंद्र रामराज मिश्रा	१९/१२/२०२४	१७६५	२२,२६१/-	8
६२	श्री. शशिकांत ब्रिन्दावन दुबे	१९/१२/२०२४	१७६५	२२,२६१/-	7
ξş	श्री. फुलचंद रामहीत यादव	१९/१२/२०२४	१७६५	२२,२६१/-	₹
६४	श्री. शशिकांत ब्रिन्दावन दुबे	१९/१२/२०२४	१७६६	२,१७,७६८/-	8
६५	श्री. फुलचंद रामहीत यादव	१९/१२/२०२४	१७६६	२,१७,७६८/-	?
६६	श्री. सुरेशचंद्र रामराज मिश्रा	१९/१२/२०२४	१७६६	२,१७,७६८/-	₹
€(9	श्री. कौशल बंसराज शुक्ला	१९/१२/२०२४	१७६७	२,१२,५३८/-	8
ફડ	श्री. सलीमहुसेन कासम शेख	१९/१२/२०२४	१७६७	२,१२,५३८/-	ą
89	श्री. दीपक श्रीपाद सांगावकर	१९/१२/२०२४	१७६८	१,४६,६०३/-	?
190	श्री. संजय रामगरीब पांडे	१९/१२/२०२४	१७६८	१,४६,६०३/-	ą
৬१	श्री. संजय राधेश्याम गुप्ता	१९/१२/२०२४	१७६९	२७,४९६/-	8
७२	श्री. राजेश रामउजागीर पांडे	१९/१२/२०२४	१७६९	२७,४९६/-	3
93	श्री. पवनकुमार महेश्वर झा	१९/१२/२०२४	१७६९	२७,४९६/-	3
98	श्री. राजेश रामउजागीर पांडे	१९/१२/२०२४	१७७०	१,५६,००७/-	?
(૭૫	श्री. संजय राधेश्याम गुप्ता	१९/१२/२०२४	१७७०	१,५६,००७/-	3
७६	श्री. पवनकुमार महेश्वर झा	१९/१२/२०२४	१७७०	१,५६,००७/-	, ,
(9/9	श्री. माधवप्रसाद महादेव यादव	१९/१२/२०२४	१७७१	१,२८,६१७/-	8
96	श्रीमती. रझिया मोहम्मद जाहिदसय्यद	१९/१२/२०२४ 	१७७१	१,२८,६१७/-	3
98	श्री. एजाज अहमद अय्यास मुल्ला	<i>१९/१२/२०२४</i>	१७७१	१,२८,६१७/-	3
ره (۵	श्रीमती. मारिया लिगोरी डिसोझा	१९/१२/२०२४	१७७२	१,५९,९७४/-	१
८१	श्री. यशवंत रामजी जाधव	<i>१९/१२/२०२४</i>	१७७२	१,५९,९७४/-	₹ ₹
CR	श्री. शिवबरन शिवराम मिश्रा टीस आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी	१९/१२/२०२४	१७७२	१,५९,९७४/-	۲

ही नोटीस आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई